



सकाळ

www.agrown.com

# अग्रोवन

मित्र ग्लोबल शिवाराचा..

जळगाव

सोमवार, २५ फेब्रुवारी २०१९ | पाने १६+८ | किंमत ₹ ४।



शेतकर्यांना सक्षम  
करणार : मोदी

पान २

दूध, तूप विक्रीतून  
वाढविला नफा

पान ८-९



पुणे, कोल्हापूर, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, जळगाव, नाशिक, अकोला येथेन प्रसिद्ध

अग्रोवन

सोनाई

उज्हाळी हुणानात दुभत्या  
जनावरांचे व्यवस्थापन

आजच्या अंकासोबत विशेषांक

# स्मरण जलदूताच्या जलसंवादाचे...

जैन इरिंगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांचा आज तृतीय श्रद्धावंदनदिन. एका थेंवानं त्यांच्याशी केलेला हा जलसंवाद...

प्रिय भाऊ,

मी पाण्याचा एक थेंव तुमचे स्मरण करतोय तुमच्या तिसऱ्या सृतिविनानिमित्त...

तीन वर्षांपूर्वी तुम्ही जगाचा निरोप घेतला. तुमचे स्मरण करण्याचे केवळ एवढेच निमित्त नाही. स्मरण करण्याची असंख्य कारण आहेत. आमच्या, म्हणजेच पाण्याच्या अस्तित्वासोबतच तुम्ही स्वतङ्गा जोडून घेतले. बहुधा इश्वरानेच तुम्हाला जलदूत म्हणून पृथ्वीवर धाडले असावे! ज्या देशात महापूर आणि दाहक दुष्काळही येतात, अशा देशात तुम्ही प्रत्येक थेंवाची किंमत जाणली. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ते मूऱ्य अधिक वाढवले. 'थेंव थेंव पाणी, जीवनात चैतन्य आणी' ह्या मूलमंत्राने तुमचे जीवन व्यापून गेले. आम्हा थेंवांना तुम्ही मौल्यवान वनविले. 'मोअर क्रॉप, पर ड्रॉप' अशी शिकवण तुम्ही इथल्या शेतकर्यांना दिली; त्यांनीही ती स्वीकारली. मग फुलले समृद्धीचे मळे!

तुम्ही आयुष्यभर संवादावर सतत भर दिला. व्यवसाय... कुटुंब... शेतकरी... समाजकारण... नवी पिढी... अशा तुमचे आयुष्य व्यापून टाकणाऱ्या सगळ्यांना क्षेत्रांत तुम्ही मुक्त संवाद करीत राहिलात. संवादाचे महत्त्व सगळ्यांना पटवून दिले. संवादामुळे जगभारातील बहुसंख्य देशांत तुम्ही अनेक उद्योगांना संजीवनी दिली. तिथल्याही शेतकर्यांच्या शेतात हास्य पिकवले. 'पाणी निम्याने, उत्पादन दुपटीने, करामत करा जैन ठिकने!' हे समस्त शेतकर्यांनी जाणले. म्हणूनच आज जैन इरिंगेशनचा झेंडा जगभारातल्या कोट्यवधी शेतांमध्ये डौलामे फडकत असतो.

संवाद केवळ तुम्ही माणसांपुरता मर्यादित ठेवला नाही. झाडा-शुद्धपांशी, पिकांशी, फळा-फुलांशी, पशू-पक्ष्यांशी संवाद साथला तर आर्थिक सुवत्ता फार दूर नाही, असं तुम्ही सतत अधोरेखित करत होतात. नंतर तर तुम्ही पाण्याशी बालू लागलात. आगवी माझ्यासारख्या हरेक छोट्या थेंवाशीही! तो होता जलसंवाद!! थेंवावरोवर जलसंवाद म्हणजे त्या थेंवाला काटेकोरपणे काम करायला लावणे. भाऊ, किंती सहज आणि सोप्या गीतीनं तुम्ही इथल्या शेतकर्याला तंत्रज्ञानाकडे वळविले! मुवलकता असली की आमचा वापर कसाही होऊन त्याची नासाडी ठरलेलीच असायची. गरज नसताना आम्हाला शेतांतून मोकाट हिंडण्याची खोड लागली. ही खोड तुम्ही मोडली! अर्थात, आमचे काही वांधव नाइलाजाने ही खोड सोड शकलेले नाहीत. आम्ही मुक्त व्यापाराला लागलो की तुम्ही तुम्ही म्हणत,

स्मरण  
एका  
थेंवाकडून

"अरे यांना अडवा, जिरवा, मुरु द्या. थेंवांवाने त्याला पिकांच्या मुळाशी गरजेपुरते जाऊ द्या!  
त्यांच्यावर नियंत्रण ठेवा म्हणजे प्रत्येक थेंव शिस्तीत त्याचे काम करेल. त्यांच्यावर लक्ष ठेवा.  
प्रत्येक थेंवाशी बोला. म्हणजे तोही पिकाशी बोलू लागेल. संवाद मुरु झाला की त्याचं काम परिणामकारकपणे करता येईल. पिकाचे म्हणजेच प्रत्येक झाडाचे अन् थेंवाचे मैत्र वाढले तर तुमची संपत्ती आपोआप वाढेल!

भाऊ, तुमच्या जलसंवादाचा हा मंत्र फक्त शेतकर्यांसाठी नव्हता. तुम्ही एकाचवेळी परंपरा, मूल्य, तंत्रज्ञान आणि उद्याचे भाज याभोवती स्वतङ्गा बांधून घेतले होते. संवादाचे वोट मात्र सोडलेले नव्हते. गनावनात सुरु झालेल्या या संवाद-जलसंवादाची व्यापी तुम्ही शास्त्रज्ञांसोबत वेगव्यापी पातळीवर नेली. 'माझा शेतकरी पहिल्यांदा, त्याची गरज पहिल्यांदा. त्याला झेपेल, परवडेल आणि आवडेल अशा चौकीत तुम्ही तंत्रज्ञान आणा', असे आग्रहाने त्यांना सांगत असत. मग थेंवांसोबत खतं देण्याचे तंत्रज्ञान अवतरले. शास्त्रीय भाषेतले फटिंगेशन का काय ते! मग भाऊ तुमचे काम सुरु व्हायचे... तंत्रज्ञान आणि शेतकर्यांना जोडण्याच्या संवादाचे. जण एका जलयोगी पुरुषाच्या जलसंवादाचे! तुमच्या आग्रह असायचा, 'प्रत्येक थेंवाला पुरेपुर काम द्या. या थेंवांना खते वाहून नेण्याचेही काम द्या' तुमच्या या संवाद शैलीमुळे शेतकरी तंत्रज्ञान स्वीकारायला लागले. पिकाच्या मुळापर्यंत जाण्याची आमची 'वाहतूक व्यवस्था' सुरु झाली. खतांची नासाडी थांबली. खतं हवेत उडून जाणे कमी झालं. पानांमध्येच अडकून पडणे थांबलं. अंतिम परिणाम काय...? खतं व्यवस्था! संवादामुळे तंत्रज्ञान तुम्ही शेतात रुजवलं. असंख्य शेतकर्यांनी तुम्हाला हवद्यात स्थान दिलं!

भाऊ, आयुष्याच्या अवेरपर्यंत प्रत्येक थेंवाची तुम्ही काळजी घेत राहिलात. काळजीमारे शेतकर्याचे हित, हाच तुमचा ध्यास होता. आमच्यासारख्या थेंवालांनी तुम्ही प्रतिष्ठा दिली... मूल्य दिले... किंमत वाढवली. ज्याला जेमल ते काम स्पष्ट सूचनेसह देणे व परिणामकारकपणे ते करायला लावणे, ह्या तुमच्या स्वभावानुसार आम्हालाही काम दिले. आणि स्पष्टपणे वजावले की तुमचे काम, 'मोअर क्रॉप, पर ड्रॉप' हेच आहे. सोतापासून पिकाच्या मुळापर्यंत पोहोचताना तुमच्या हाच मंत्र परिणामकारक पद्धतीने जपणे, हीच तुम्हाला खरी आदरांजली. तुमच्या जलसंवादाचे अस्तित्व तुम्ही अजगामर करून ठेवले आहे. आम्हा थेंवांवांचे अस्तित्व हेच आमचे आणि तुमचेही अस्तित्व आहे. ते कोण विसरणार?

काळावे,  
एक थेंव

“पाणी हे जीवनाचे मूळ आहे, आधार आहे.  
जीवनाला विशिष्ट आकार देण्यासाठी सर्वोच्च साधनही आहे.  
नव्हे; पाणी म्हणजे मनुष्यजातीची जननी आहे.  
— भवरलाल जैन